

सरळसेवा प्रवेश व पदोन्नतीसाठी सुधारित बिंदू
नामावली विहित करण्याबाबत....

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय क्रमांक: बीसीसी-1094/प्र.क्र.2/97/16-ब,
मंत्रालय, मुंबई-400 032. दिनांक:- 29 मार्च, 1997.

- वाचा:- 1) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-बीसीसी-1094/प्र.क्र.68/94/16-ब,
दिनांक: 26 जुलै, 1995.
2) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-बीसीसी-1094/3609/प्र.क्र.56/94/16-ब,
दिनांक: 15 सप्टेंबर, 1995.
3) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-बीसीसी-1094/3609/प्र.क्र.56/94/16-ब,
दिनांक: 15 फेब्रुवारी, 1996.

प्रस्तावना :- उपरोक्त दिनांक: 26 जुलै, 1995 व दिनांक: 15 सप्टेंबर, 1995 च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या 200 बिंदू व 50 बिंदू नामावल्या मागे घेण्यात येत असल्याची घोषणा, दिनांक: 19 डिसेंबर, 1995 रोजी विधान परिषदेत आलेल्या चर्चेच्या बेळी शासनातके करण्यात आली. त्या अनुबंधाने, उपरोक्त क्रमांक-3 येथील दिनांक 15 फेब्रुवारी, 1996 च्या शासन निर्णयान्वये, घोषणेच्या दिनांकापासून महणजेच दिनांक: 19 डिसेंबर, 1995 पासून, 200 बिंदू व 50 बिंदू नामावल्या मागे घेण्यात आल्या. मात्र दरम्यानच्या काळात कामकाजाची अडचण होऊ नव्ये म्हणून तात्पुरती 200 बिंदू/50 बिंदू नामावली विहित करण्यात आली. बिंदू नामावली सुधारित करण्याचा प्रश्न शासनाच्या काही काळ विचाराधीन होता.

शासन निर्णय : सरळसेवा प्रवेशासाठी व पदोन्नतीसाठी बिंदू नामावल्या सुधारित करण्याच्या प्रश्नासंदर्भात शासनाने मा. उप नुस्खेमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गटित केली होती. या समितीने केलेल्या शिकारशीनुसार सरळसेवा प्रवेशासाठी सुधारित 100 बिंदू नामावली व पदोन्नतीसाठी सुधारित 50 बिंदू नामावली याद्वारे विहित करण्यात येत आहेत. सुधारित बिंदू नामावलीचा नमुना सोबत जोडासा आहे.

2. या निर्णयाच्या दिनांकापूर्वी ज्या प्रकरणी कार्यवाही पूर्ण झालेली आहे, त्याचे पुनर्विलोकन करण्याची आवश्यकता नाही. मात्र, यापुढे सरळसेवा भरती व पदोन्नतीसंदर्भात, सोबताची सुधारित बिंदू नामावली अनुसरण्यात याची. विधानान बिंदू नामावलीनुसार यापूर्वी ज्या क्रमांकापद्यतचे बिंदू वापरले आहेत, त्यापूढील बिंदू पासून सुधारित बिंदू नामावलीचा अबलंब करण्यात यावा. मात्र त्यापूर्वीचा अनुशेष असल्यास सरळसेवा भरती/पदोन्नती प्रसंगी विचारात घेण्यात यावा. विमुक्त जाती/ भटक्या जमाती करिता सरळ सेवेसाठी "अ", "ब", "क" व "ड" या प्रवर्गातील आरक्षण अंतर्गत परिवर्तनीय (Internally transferable) राहील.

3. मंत्रालयीन विभागांनी, सरळसेवा भरती व पदोन्नतीच्या बेळी, या सुधारित बिंदू नामावलीचा अबलंब करावा. तसेच त्याच्या नियंत्रणाखाली सर्व शासकीय कार्यालयांना, यासंदर्भात उचित सूचना देण्यात याव्यात. निमशासकीय सेवा, मंडळे, मत्तमङ्गके इयादीमध्ये, हे आदेश लागू करण्यासंबंधी संवर्धीत मंत्रालयीन विभागांनी योग्य ते आदेश निर्गमित करावेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रवि भू. बृद्धीराजा,
सचिव (सेवा).

प्रति,

राज्यपालांचे सचिव.

कृ.मा.प.

मुख्य मंत्र्यांचे प्रधान सचिव,
 उप मुख्यमंत्र्यांचे राष्ट्रियव,
 सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
 मुख्य सचिव/ अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
 सर्व मंत्रालयीन विभाग,
 सर्व विभागीय आयुक्त,
 सर्व जिल्हाधिकारी,
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
 • प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई.
 • प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,
 • प्रबंधक, लोकायुक्त आणि उप लोकायुक्त यांचे कायांलय, मुंबई,
 • शचिव, महाराष्ट्र लाकसेबा आयोग, मुंबई,
 सचिव, सर्व प्रादेशिक निबड मंडळे,
 सचिव, राज्य निबड मंडळ,
 संचालक, समाजकल्याण, पुणे,
 आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक,
 संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे,
 संचालक, सेवायोजन, मुंबई,
 सहाय्यक आयुक्त (मागासवार्ग कक्ष), सर्व विभागीय आयुक्तांची कायांलये,
 महालेखापाल, महाराष्ट्र 1/2, (लेखा व अनुशेयता), मुंबई/नागपूर,
 महालेखापाल, महाराष्ट्र 1/2, (लेखा परीक्षा), मुंबई/नागपूर,
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
 निवासी लेखा अधिकारी, मुंबई,
 सर्व मंत्रालयीन विभागांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख व कायांलय प्रमुख,
 सामान्य प्रशासन विभागातोल सर्व कायांसनं,
 निबड नस्ती.

.. 3 ..

सरक्षसेवा भरतीसाठी 100 बिंदू नामावली.

अनुक्रमांक	वर्ग	अनुक्रमांक	वर्ग
1.	अनुसूचित जाती	36.	खुला
2.	अनुसूचित जमाती	37.	अनुसूचित जाती
3.	विमुक्त जाती (अ)	38.	खुला
4.	भटक्या जमाती (ब)	39.	इतर मागास वर्ग
5.	इतर मागास वर्ग	40.	खुला
6.	खुला	41.	विमुक्त जाती (अ)
7.	भटक्या जमाती (क)	42.	खुला
8.	खुला	43.	अनुसूचित जाती
9.	इतर मागास वर्ग	44.	खुला
10.	खुला	45.	इतर मागास वर्ग
11.	भटक्या जमाती (ड)	46.	खुला
12.	अनुसूचित जाती	47.	भटक्या जमाती (ब)
13.	खुला	48.	खुला
14.	खुला	49.	इतर मागास वर्ग
15.	विशेष मागास वर्ग	50.	खुला
16.	खुला	51.	अनुसूचित जाती
17.	इतर मागास वर्ग	52.	खुला
18.	खुला	53.	अनुसूचित जमाती
19.	इतर मागास वर्ग	54.	खुला
20.	खुला	55.	इतर मागास वर्ग
21.	अनुसूचित जाती	56.	खुला
22.	खुला	57.	भटक्या जमाती (क)
23.	अनुसूचित जमाती	58.	खुला
24.	खुला	59.	इतर मागास वर्ग
25.	इतर मागास वर्ग	60.	खुला
26.	खुला	61.	अनुसूचित जाती
27.	अनुसूचित जाती	62.	खुला
28.	खुला	63.	अनुसूचित जमाती
29.	इतर मागास वर्ग	64.	खुला
30.	खुला	65.	इतर मागास वर्ग
31.	भटक्या जमाती (क)	66.	खुला
32.	खुला	67.	अनुसूचित जाती
33.	अनुसूचित जमाती	68.	खुला
34.	खुला	69.	इतर मागास वर्ग
35.	इतर मागास वर्ग	70.	खुला

अनुक्रमांक	वर्ग	अनुक्रमांक	वर्ग.
71.	अनुसूचित जाती	86.	खुला
72.	खुला	87.	विशेष मागास वर्ग.
73.	अनुसूचित जाती	88.	खुला
74.	खुला	89.	इतर मागास वर्ग
75.	इतर मागास वर्ग	90.	खुला
76.	खुला	91.	अनुसूचित जाती
77.	भटक्या जमाती (ड)	92.	खुला
78.	खुला	93.	अनुसूचित जमाती
79.	इतर मागास वर्ग	94.	खुला
80.	खुला	95.	इतर मागास वर्ग
81.	अनुसूचित जाती	96.	खुला
82.	खुला	97.	अनुसूचित जाती
83.	विमुक्त जाती (अ)	98.	खुला
84.	खुला	99.	भटक्या जमाती (ब/क)
85.	इतर मागास वर्ग	100.	खुला

वर्गानुसार आरक्षित पदे.

<u>वर्गानुसार आरक्षित पदे</u>			<u>विद्.</u>						
1.	अनुसूचित जाती (13)	-	1	12	21	27	37	43	51
			61	67	73	81	91	97	
2.	अनुसूचित जमाती (7)	-	2	23	33	53	63	71	93
3.	विमुक्त जाती (अ) (3)	-	3	41	83				
4.	भटक्या जमाती (ब) (2.5)	-	4		47)			
)			99 (ब/क)
5.	भटक्या जमाती (क) (3.5)	-	7	31	57)			
6.	भटक्या जमाती (ड) (2)	-	11	77					
7.	विशेष मागास प्रवर्ग (2)	-	15	87					
8.	इतर मागास वर्ग (19)	-	5	9	17	19	25	29	35
			39	45	49	55	59	65	69
			75	79	85	89	95		
9.	सर्वसाधारण (48)	-	6	8	10	13	14	16	18
			20	22	24	26	28	30	32
			34	36	38	40	42	44	46
			48	50	52	54	56	58	60
			62	64	66	68	70	72	74
			76	78	80	82	84	86	88
			90	92	94	96	98	100	

अनुक्रमांक	वर्ग	अनुक्रमांक	वर्ग
1.	अनुसूचित जाती	26.	खुला
2.	खुला	27.	खुला
3.	अनुसूचित जमाती	28.	खुला
4.	खुला	29.	अनुसूचित जाती
5.	विमुक्त जाती (अ)	30.	खुला
6.	खुला	31.	खुला
7.	विशेष मागास प्रवर्ग.	32.	खुला
8.	खुला	33.	विमुक्त जाती भटक्या जमाती (अ/ब)
9.	अनुसूचित जाती	34.	खुला
10.	खुला	35.	खुला
11.	खुला	36.	खुला
12.	खुला	37.	अनुसूचित जमाती
13.	अनुसूचित जाती	38.	खुला
14.	खुला	39.	खुला
15.	खुला	40.	खुला
16.	खुला	41.	अनुसूचित जाती.
17.	भटक्या जमाती (ब)	42.	खुला
18.	खुला	43.	खुला
19.	खुला	44.	खुला
20.	खुला	45.	अनुसूचित जाती
21.	अनुसूचित जाती	46.	खुला
22.	खुला	47.	खुला
23.	खुला	48.	खुला
24.	खुला	49.	अनुसूचित जाती
25.	अनुसूचित जमाती	50.	खुला

वर्गानुसार आरसित पदे

अनुसूचित जाती	--	विंदू क्रमांक -	1	9	21	29	41	45	49 = 7
अनुसूचित जमाती	--	विंदू क्रमांक -	3	13	25	37			= 4
विमुक्त जाती / भटक्या जमाती	--	विंदू क्रमांक -	अ-5,	ब-17,		अ/ब - 33			= 3
विशेष मागास प्रवर्ग	--	विंदू क्रमांक -	7						= 1
खुले	--	विंदू क्रमांक -	2	4	6	8	10	11	12
			14	15	16	18	19	20	22
			23	24	26	27	28	30	31
			32	34	35	36	38	39	40
			42	43	44	46	47	48	50 = 35